

महाराष्ट्र शासन

क्रमांक:-बीसीसी-२०१६/प्र.क्र. २९५A/१६-ब
सामान्य प्रशासन विभाग,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,
मंत्रालय, मुंबई-४०००३२.
दिनांक- २२ जुलै, २०१६

प्रति,

सर्व अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव /सचिव
सर्व मंत्रालयीन विभाग,
मंत्रालय, मुंबई ३२.

विषय:- १) सरळसेवा बिंदुनामावली / मागणीपत्र सादर करणेबाबत.

२) पदोन्नतीची बिंदुनामावली व आरक्षण निश्चितीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत.

महोदय,

राज्य शासनातील गट-अ व गट-ब या संवर्गातील सरळसेवा भरती व पदोन्नत्या संबंधित प्रशासकीय विभागामार्फत करण्यात येतात. त्यासाठी प्रशासकीय विभागाने संबंधित विभागाची बिंदुनामावली व आरक्षण निश्चितीस सामान्य प्रशासन विभाग, कार्यासन १६-ब ची मान्यता घेणे आवश्यक आहे.

२. पदोन्नतीचे प्रस्ताव कशा पद्धतीने सामान्य प्रशासन विभागास सादर करावेत, याविषयीच्या सविस्तर सुचना या विभागाच्या क्र. एसआरव्ही-२०१०/प्र.क्र.३४७/१०/१२, दिनांक २४.२.२०११ च्या परिपत्रकान्वये तसेच शासन पत्र क्रमांक बीसीसी-२०१३/प्र.क्र.१०२५/१६-ब दिनांक ३०.११.२०१२ अन्वये दिलेल्या आहेत. सदर परिपत्रक व पत्रामध्ये प्रशासकीय विभागाकडून सादर होणाऱ्या प्रस्तावांमध्ये कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे याबाबत स्पष्ट केले आहे. तरीही प्रशासकीय विभागाकडून सादर होणाऱ्या प्रस्तावाची तपासणी करताना साधारणतः खालील प्रमाणे त्रुटी आढळून येतात. :-

- १) प्रस्तावासोबत सेवा प्रवेश नियम जोडलेले नसतात. त्यामुळे पदभरतीचे प्रमाण स्पष्ट होत नाही. पदोन्नतीची अर्हता स्पष्ट होत नाही.
- २) प्रस्तावासोबत मंजूर पदे स्पष्ट होण्यासाठी, मंजूर पदांचा आकृतीबंध सादर केलेला नसतो अथवा वेगवेगळ्या शासन निर्णयाच्याआधारे पदे मंजूर असल्यास त्यांचा परिपूर्ण तपशील दिलेला नसतो.
- ३) बिंदुनामावली प्रस्तावासोबत सादर केलेली नसते अथवा त्यातील नोंदी विहित नमुन्यात तसेच अद्ययावत नसतात.

४) अद्ययावत सेवा ज्येष्ठता यादी सादर केलेली नसते.

यास्तव उपरोक्त त्रुटीची पूर्तता करून खालील प्रमाणे प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग, कार्यासन १६-ब यांना आरक्षण तपासणीसाठी प्रस्ताव सादर करावेत.

पदोन्नती बिंदुनामावली व आरक्षण निश्चितीचे प्रस्ताव :-

- १) सामान्य प्रशासन विभागाच्या क्रमांक बीसीसी-१०९७/प्र.क्र.६३/९७/१६-ब, दिनांक १८.१०.१९९७ मध्ये पदोन्नतीची बिंदुनामावली जोडलेली आहे. त्यानुसार बिंदुनामावली लिहिणे आवश्यक आहे.
- २) सामान्य प्रशासन विभागाच्या क्रमांक एसआरव्ही-२०१०/प्र.क्र.३४७/१०/१२, दिनांक २४.२.२०११ च्या परिपत्रकातील सूचनांप्रमाणे पदोन्नतीचा प्रस्ताव तयार करण्यात यावा.
- ३) त्यानुसार सर्व प्रशासकीय विभागांनी पदोन्नतीच्या प्रस्तावांवर विहित मुदतीत कार्यवाही होण्याच्या दृष्टिने नमुना-अ मध्ये विहित केलेल्या विवरण पत्रात प्रस्ताव सादर करण्याबाबत पुन्हा सूचना देण्यात येत आहे.(प्रत संलग्न)
- ४) विभागांनी ऑनलाईन बिंदुनामावली त्वरीत तयार करून त्यानुसार बिंदुनामावल्या तपासून घेण्याबाबत कार्यवाही करावी.
- ५) दिनांक १ सप्टेंबर रोजीची स्थिती दर्शविणारी स्थिती प्रमाणित बिंदुनामावली (उदा. दिनांक ३१.८.२०१६ अखेरची प्रमाणित बिंदुनामावली) व निवडसूचीकरिता दिनांक १.९.२०१६ ते ३१.८.२०१७ असे भरती वर्ष विचारात घ्यावे.
- ६) विभागाने ऑनलाईन बिंदुनामावली या विभागाकडून मान्य करून घेतली असल्यास आरक्षण निश्चिती करतांना सदर प्रमाणित ऑनलाईन बिंदुनामावलीची प्रत प्रस्तावासोबत सादर करावी.

सरळसेवा बिंदुनामावली व मागणीपत्राचे प्रस्ताव :-

३. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे दिर्घकाळ रिक्त राहू नयेत, यासाठी विहित कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठविण्याची कार्यपद्धती शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-मलोआ-२०१०/प्र.क्र.२८०/१०/आठ, दिनांक ८ एप्रिल, २०११ अन्वये निश्चित करण्यात आलेली आहे. याशिवाय विभागाचे लक्ष शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-एसआरव्ही-२०१२/प्र.क्र.१८६/१२, दिनांक २८ फेब्रुवारी, २०१२ कडे वेधण्यात येत आहे. त्यानुसार सर्व प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करणे अभिप्रेत आहे.

१) या शासन पत्राद्वारे गट-अ व गट-ब (राजपत्रित) ची सरळसेवेची दिनांक ३१.१२.२०१५ अखेर रिक्त पदे व दिनांक १.१.२०१६ ते दि.३१.१२.२०१६ अखेर रिक्त होणारी पदे

भरण्यासाठी मागणीपत्र पाठविण्याची कार्यवाही विहित मुदतीत विभागाने करणे अपेक्षित आहे. त्यानुसार विभागाने नमुना-ब मध्ये प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. :-

२. दिनांक १ जानेवारी रोजीची स्थिती दर्शविणारी प्रमाणित बिंदुनामावली (उदा. दि.१.१.२०१६ अखेरची प्रमाणित बिंदुनामावली) व निवडसूचीकरिता दि.१.१.२०१६ ते ३१.१२.२०१६ असे भरती वर्ष विचारात घ्यावे.

३. सदर सरळसेवेची बिंदुनामावली तयार करताना शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभागाच्या क्रमांक बीसीसी-१०९७/प्र.क्र.२/९७/१६-ब, दिनांक २९.३.१९९७ मधील बिंदुनामावली विचारात घ्यावी.

४. बिंदुनामावलीमध्ये विहित करण्यात आलेले रकाने सोबतच्या विवरणपत्र “क” मध्ये दर्शविण्यात येत आहेत. त्यामुळे यापुढे सरळसेवा/ पदोन्नतीची बिंदुनामावली लिहिताना ती, विवरणपत्र “क” मध्ये दर्शविलेल्या रकान्यानुसार तपशील नमूद करून, लिहिण्याची कार्यवाही विभागाने करावी

४. आपणास विनंती करण्यात येते की, विविध संवर्गातील पदोन्नती व सरळसेवा कोट्यातील रिक्त पदे तातडीने भरण्याच्या दृष्टीने प्रस्तुत पत्रात नमूद केल्याप्रमाणे, पदोन्नतीची बिंदुनामावली/आरक्षण निश्चितीचे प्रस्ताव सोबतच्या नमुना-अ मधील टिप्पणीत दर्शविल्यानुसार तसेच सरळसेवेची बिंदुनामावली व मागणीपत्राचे प्रस्ताव सोबतच्या नमुना-ब मध्ये विभागाचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. जेणेकरून प्रस्तावाची तपासणी करणे व आरक्षणाच्या दृष्टीने मान्यता देणे या विभागास सुलभ होईल.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक संकेतांक २०१६०७२२१३१७५७५९०७ हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

सहपत्र :- १) टिप्पणीचा नमुना-अ व ब

२) विवरणपत्र-क

(बाजीराव जाधव)

सचिव, महाराष्ट्र शासन.

नमुना-अ (पदोन्नती प्रस्ताव)

विभागाचे नांव/कार्यासन क्रमांक

-----या पदावर पदोन्नती द्यावयाच्या प्रस्तावाचा तपशील

पदोन्नती बिंदुनामावली-:

१	पदोन्नतीची बिंदुनामावली तपासावयाचा संवर्ग	
२	ज्या संवर्गातून पदोन्नती द्यावयाची आहे ते पद	
३	वरिष्ठ संवर्गाची मंजूर पदसंख्या	
४	सेवाप्रवेश नियमानुसार सेवाभरतीचे प्रमाण (भरतीचे प्रमाण व अर्हता स्पष्ट करावी.)	
५	पदोन्नतीच्या कोट्यातील पदे	
६	प्रस्तावासोबत प्रमाणित बिंदुनामावली सादर केली आहे काय? (दिनांक ३१.८.२०१६ ची स्थिती दर्शविणारी उप सचिवांकडून प्रमाणित केलेली बिंदुनामावली तपासणीसाठी सादर करावी.)	
	अ) मंजूर सेवा प्रवेश नियम	
	ब) मंजूर पदाचा आकृतिबंध (यामध्ये मंजूर पदे स्पष्टपणे कळून येतील असे पहावे. अनेक शासन निर्णयानुसार पदनिर्मिती झाली असल्यास त्याचा तक्ता (Table) दर्शविण्यात यावा.)	
	क) कनिष्ठ संवर्गाची अद्ययावत जेष्ठता यादी.(दिनांक १.१.२०१६ अखेरची)	

गट-अ मधील दुस-या टप्प्याच्या पदास आरक्षण कायदा लागू झाल्यापासून म्हणजेच दिनांक २९.१.२००४ पासून आरक्षण लागू झाले आहे. तेव्हा दिनांक २९.१.२००४ पूर्वी पदोन्नतीच्या पदावर कार्यरत असलेल्या अधिका-यांची यादी (स्वतंत्रपणे जोडावी.)

४) दि.३१.८.२०१६ अखेरची स्थिती

अ क्र	तपशील	अ.जा. १३%	अ.ज. ७%	वि.जा.अ. ३%	भ.ज.ब २.५%	भ.ज.क ३.५%	भ.ज.ड २%	वि.मा.प्र. २%	खुला ६७%	एकूण १००%
१	मंजूर पदे									
२	भरलेली पदे									
३	रिक्त पदे									

१. पदोन्नतीचा कोटा - पदोन्नतीकरिता उपलब्ध असलेल्या पदांची सद्यःस्थिती पुढीलप्राणे राहिल :-

अ. क्र.	प्रवर्गाचे नांव	आरक्षण टक्केवारी	आरक्षण टक्केवारी नुसार पदे	कार्यरत पदे	रिक्त पदे (अ.क्र.४-५)	संभाव्य रिक्त होणारी पदे	एकूण रिक्त पदे (अ.क्र.६+७)	समायोजनानंतर पदोन्नतीकरिता उपलब्ध पदे
१	२	३	४	५	६	७	८	९
१	अ.जाती	१३ %						
२	अ.जमाती	७%						
३	वि.जा.(अ)	३%						
४	भ.ज.(ब)	२.५%						
५	भ.ज.(क)	३.५%						
६	भ.ज.(ड)	२%						
७	वि.मा.प्र.	२%						
८	खुला	६७%						
	एकूण	१००%						

अ) दि.१ सप्टेंबर रोजी रिक्त असलेले बिंदू क्रमांक

अ.क्र.	प्रवर्गाचे नांव	दि.१ सप्टेंबर रोजी रिक्त असलेले बिंदू क्रमांक
१	२	३
१	अ.जाती	
२	अ.जमाती	
३	वि.जा.(अ)	
४	भ.ज.(ब)	
५	भ.ज.(क)	
६	भ.ज.(ड)	
७	वि.मा.प्र.	
८	खुला	
	एकूण	

ब) संभाव्य रिक्त पदांचे बिंदू क्रमांक

अ.क्र.	प्रवर्गाचे नांव	संभाव्य रिक्त पदांचे बिंदू क्रमांक
१	२	३
१	अ.जाती	
२	अ.जमाती	
३	वि.जा.(अ)	
४	भ.ज.(ब)	
५	भ.ज.(क)	
६	भ.ज.(ड)	
७	वि.मा.प्र.	
८	खुला	
	एकूण	

क) खुल्या प्रवर्गात कार्यरत असलेले मागास प्रवर्गातील अधिकारी यांचे बिंदू क्रमांक :-

पदसंख्या जास्त असल्यास वरील तपशील स्वतंत्र पानावर दर्शविण्यात यावा.

(अ) कार्यरत असलेल्या व पदोन्नतीसाठी प्रस्तावित असलेल्या मागास प्रवर्गाच्या कर्मचारी/अधिका-यांची जाती प्रमाणपत्राची वैधता झाली आहे किंवा नाही.

(ब) अनुसूचित जमातीबाबत :- दिनांक १५.६.१९९५ पूर्वी अनुसूचित जमाती प्रमाणपत्राच्या आधारे सेवेत लागलेल्या कर्मचा-यांची अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्यास व त्यांनी ते ज्या मागास प्रवर्गाचे आहेत, त्या प्रवर्गाचे जाती प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्यास दिनांक १५.६.१९९५ व दिनांक ३०.६.२००४ च्या शासन निर्णयानुसार त्यांच्या सेवेस संरक्षण प्राप्त झाले आहे, त्यानुसार अशा कर्मचा-यांच्या बाबतीत त्यांची जात वैधता तपासली आहे व त्याप्रमाणे त्यांची सेवा ज्येष्ठता निश्चित केली आहे, असे कर्मचारी/अधिकारी किती आहेत ज्यांचा पदोन्नतीच्या प्रस्तावात समावेश केला आहे त्याचा तपशील प्रस्तावात देण्यात यावा.

खुल्या प्रवर्गात कार्यरत मागास प्रवर्गातील अधिकारी ते आता त्यांच्या संबंधी प्रवर्गात रिक्तता झाल्याने समायोजित होतील, असे बिंदू क्रमांक :-

(क) ऑनलाईन बिंदूनामावली तपासून घेतली असल्यास त्याचा तपशील.

नमुना-ब (सरळसेवा प्रस्ताव)

विभागाचे नांव/कार्यासन क्रमांक

-----या पदावर सरळसेवेने नियुक्ती देण्यासाठी पाठवावयाच्या मागणीपत्राचा तपशील

सरळसेवा बिंदुनामावली:-

१	सरळसेवेची बिंदुनामावली तपासावयाचा संवर्ग, वेतनश्रेणी, पदाचा गट-अ, गट-ब गट-अ मधील पहिल्या अथवा त्यापुढील टप्प्याचे पद असल्यास त्याबाबतचा तपशील.	
२	एकूण मंजूर पद संख्या	
३	सेवा प्रवेश नियमानुसार सेवा भरतीचे प्रमाण	% पदोन्नती : % सरळसेवा
४	सरळसेवेच्या कोट्यातील पदे	पदे
५	प्रस्तावासोबत प्रमाणित बिंदुनामावली सादर केली आहे काय	
६	मंजूर सेवा प्रवेश नियम	पृष्ठ / प.वि.
७	मंजूर पदाचा आकृति बंध	पृष्ठ / प.वि.

दि.१.०१.२०१४ ची स्थिती.

अ क्र	तपशील	अ.जा. १३%	अ.ज. ७%	वि.जा.अ ३%	भ.ज.ब २.५%	भ.ज.क ३.५%	भ.ज.ड २%	वि.मा.प्र. २%	इ.मा.व. १९%	खुला ४८%	एकूण १००%
१	मंजूर पदे										
२	भरलेली पदे										
३	रिक्त पदे (१-२)										

.....या पदाचे मागणीपत्र पाठवावयाचा प्रस्ताव
मागणीपत्राचा तपशील

अ. क्र.	तपशील	अ.जा. १३%	अ.ज. ७%	वि.जा.अ ३%	भ.ज.ब २.५%	भ.ज.क ३.५%	भ.ज.ड २%	वि.मा.प्र. २%	इ.मा.व. १९%	खुला ४८%	एकूण १००%
१	मंजूर पदे										
२	आयोगाच्या शिफारशीनुसार भरलेली पदे										
३	रिक्त पदे										
४	भरलेल्या पदांवरील टक्केवारी नुसार आरक्षणाची पदे										
५	शा.नि. २.८.२०११ नुसार भरलेल्या) पदांवरील अनुशेषाची पदे										
६	चालू आरक्षणाची पदे										
७	पुढे ओढावयाची पदे										
८	मागणीपत्रासाठी चालू आरक्षणाची एकूण उपलब्ध पदे										

(अ) सरळसेवेने कार्यरत असलेल्या मागास प्रवर्गाच्या कर्मचारी/अधिका-यांची जाती प्रमाणपत्राची वैधता झाली आहे किंवा नाही.

(ब) अनुसूचित जमातीबाबत :- दिनांक १५.६.१९९५ पूर्वी अनुसूचित जमाती प्रमाणपत्राच्या आधारे सेवेत लागलेल्या कर्मचा-यांची अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्यास व त्यांनी ते ज्या मागास प्रवर्गाचे आहेत, त्या प्रवर्गाचे जाती प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्यास दिनांक १५.६.१९९५ व दिनांक ३०.६.२००४ च्या शासन निर्णयानुसार त्यांच्या सेवेस संरक्षण प्राप्त झाले आहे, त्यानुसार अशा कर्मचा-यांच्या बाबतीत त्यांची जात वैधता तपासली आहे व त्याप्रमाणे त्यांची सेवा ज्येष्ठता निश्चित केली आहे, असे कर्मचारी/अधिकारी किती आहेत त्याचा तपशील प्रस्तावात देण्यात यावा.

(क) ऑनलाईन बिदुनामावलीबाबत तपशील देण्यात यावा.

नमुना-क

बिंदुनामावली नोंदवही

बिंदू क्रमांक	बिंदूचा प्रवर्ग	बिंदूवरील कर्मचा-यांचे नांव	कर्मचा-यांचा स्वतःचा जात प्रवर्ग	सध्याच्या पदावरील नियुक्तीचा दिनांक	जन्म दिनांक	सेवा निवृत्ती दिनांक	जात प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक	जात प्रमाणपत्र देणा-या प्राधिका-याचे पदनाम	जात वैधता प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक	जात वैधता प्रमाणपत्र देणा-या समितीचे नांव	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२

बिंदुनामावली लेखन अद्ययावतीकरणाबाबत सूचना :-

अ) प्रत्येक संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमातील सेवा भरतीच्या तरतुदीनुसार बिंदुनामावल्या ठेवताना सर्वसाधारणतः खालील ३ प्रकारच्या बिंदुनामावल्या ठेवण्याची आवश्यकता असते.

१) सरळसेवा :- सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, दिनांक २९.३.१९९७ च्या आदेशानुसार.

२) पदोन्नती :- सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, दिनांक १८.१०.१९९७ च्या आदेशानुसार.

सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, दिनांक २५.५.२००४ च्या आदेशानुसार

(ज्या पदांना नव्याने आरक्षण लागू झाले त्या पदांच्या बाबतीत)

३) सरळसेवेच्या कोट्यातील तदर्थ पदोन्नती :- सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय,

दिनांक १८.१०.१९९७ च्या आदेशानुसार

ब) बिंदुनामावली बांधणी केलेल्या पुस्तिकेच्या/नोंदवहीच्या स्वरूपात ठेवण्यात यावी.

क) पदोन्नतीसाठी बिंदुनामावली दरवर्षी दिनांक १ सप्टेंबर ते ३१ ऑगस्ट पर्यंत लिहिण्यात यावी.

ड) सरळसेवेसाठी बिंदुनामावली दरवर्षी दिनांक १ जानेवारी ते ३१ डिसेंबर पर्यंत लिहिण्यात यावी.

इ) प्रत्येक संवर्गाची बिंदुनामावली सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक, दिनांक ५.११.२००९ च्या आदेशानुसार प्रमाणित करून घ्यावी

ई) बिंदुनामावली प्रत्येक वर्षी प्रवर्गनिहाय आरक्षित पदे, कार्यरत पदे, रिक्त पदे इत्यादीं तपशीलासह विहित नमुन्यातील गोषवारा तयार करून तो सक्षम प्राधिका-यांना सही/शिक्क्यानिशी प्रमाणित करावा.

फ) बिंदुनामावलीच्या सुरवातीला/शेवटच्या पानावर सदर बिंदुनामावलीत एकूण किती पृष्ठे आहेत व त्यापैकी किती पृष्ठांपर्यंत बिंदुनामावली लिहिण्यासाठी वापर करण्यात आला आहे, त्याची संख्या प्रमाणपत्राच्या स्वरूपात करण्यात यावी. तसेच बिंदुनामावलीच्या शेवटच्या पानावर अंतिम गोषवा-याचा पृष्ठ क्रमांक व त्या गोषवा-याचे संबंधित वर्ष याचा लेखी स्पष्टपणे उल्लेख करावा.
